

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
विभागाच्या अन्नधान्य वितरण
प्रणालिकेकरिता लागणा-या संगणकासाठी
लागणारा निधी अभिहस्तांकित करणेबाबत

महाराष्ट्र शासन

माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: मातंस/२०१२/प्र.क्र. २८०/३९

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : १६/०२/२०१३

वाचा —

- १) शासन निर्णय क्रमांक: मातंस/२००९/प्र.क्र.१५/३९, दिनांक १३.२.२००९
- २) शासन निर्णय क्रमांक: मातंस/नस्ती-११/प्र.क्र.१२/३९, दिनांक २१.३.२०१२
- ३) शासन निर्णय क्रमांक: मातंस/२०११/प्र.क्र.२८०/३९, दिनांक ०३.०८.२०१२
- ४) शासन शुध्दीपत्रक क्र : मातंस/२०१२/प्र.क्र.२८०/३९, दिनांक ०८.११.२०१२

शुध्दीपत्रक —

शासन निर्णय क्र. मातंस-२०११/प्र.क्र.२८०/३९ दि. ०३/०८/२०१२ मधील परिच्छेद क्र.८

मधील

"हा शासन निर्णय, वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक विअप्र १०.०८/प्र.क्र.७०/विनियम, दि. १५ मे २००९ भाग पहिला उपविभाग दोन मधील अनु क्र. २८ अ नियम क्र. ७६ नुसार विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे". ऐवजी पुढीलप्रमाणे वाचावे.

"हा शासन निर्णय, वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक विअप्र १०.०८/प्र.क्र.७०/विनियम, दि. १५ मे २००९ भाग पहिला उपविभाग दोन मधील अनु क्र. २८ अ नियम क्र. ७६ नुसार प्रशासनिक विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे".

सदर शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१३०२१६१५३३५२६८११ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सु.ह जाधव

उपसचिव महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई (२ प्रती)
- २) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर (२ प्रती)
- ३) महालेखापाल, (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई (२ प्रती)
- ४) महालेखापाल, (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर (२ प्रती)
- ५) प्रधान सचिव (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग), मंत्रालय, मुंबई
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ७) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- ८) अवर सचिव, वित्त विभाग (अर्थ १३ व व्यय-४)
- ९) कक्ष अधिकारी, साप्रवि कार्या क्र २५